

महाराष्ट्र शासन,
सार्वजनिक बांधकाम विभाग,
क्र.सेनिवे-१००७/प्र.क्र.१२६/आस्थापना-२
दिनांक- १९ जूलै २००७

परिपत्रक.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय आस्थापनेवर अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती प्रकरणे तसेच त्यांना मिळणारे निवृत्तीविषयक लाभ विहित वेळेत प्रदान करण्यात यावेत, असे वेळोवेळी क्षेत्रिय कार्यालयांना सुचित करण्यात आले आहे. तथापि, शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, सेवानिवृत्त होणाऱ्या/ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी क्षेत्रिय कार्यालयाकडून विहित वेळेत कार्यवाही सुरु न केल्यामुळे संबंधीत कर्मचारी/अधिकारी यांचेकडून लोकआयुक्त, महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण, राज्य मानवी हक्क आयोग इत्यादिकडे तक्रारी दाखल करण्याची अनेक प्रकरणे उद्भवली आहेत. परिणामी शासनास ५ ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी व्याज द्यावे लागले आहे. काही प्रसंगी विभागाच्या सचिवांना अवमान याचिकेस सामोरे जावून समक्ष शपथपत्र दाखल करण्याची वेळ आली. या बाबी विचारात घेवून, निवृत्तीविषयक प्रकरणी खालील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी क्षेत्रिय विभागप्रमुखांची राहिल.

२. महाराष्ट्र नगरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या तरतूदीनुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांची सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्याची कार्यवाही त्या त्या कार्यालयाकडून एक वर्ष आधीच सुरु करण्यात येणे आवश्यक आहे. सर्व बाबींची पूर्तता विहित वेळेत केल्यास निवृत्तीविषयक लाभ मिळण्यास अडचणी येणार नाहीत. क्षेत्रीय कार्यालयाकडे अधिकारी/कर्मचारी नियुक्तीने हजर झाल्यावर त्यांचे सेवापुस्तक जेव्हा प्राप्त होते, ते नव्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यापूर्वी त्या कार्यालयातील कालावधीत घडलेल्या सर्व कार्मीक घटनांची नोंद पूर्ण करून पाठविणे पूर्वीच्या कार्यालयाची जबाबदारी असते, ती पूर्ण केली जात नाही व नव्या कार्यालयात त्याची पडताळणी केली जात नाही. केवळ हजर झाले, इत्यादी जुजबी नोंद घेवून सेवापुस्तक ठेवण्यात येत असावे. सेवापुस्तक नव्या नियुक्तीच्या ठिकाणी प्राप्त झाल्यावर प्रथम किमान खालील बाबींची नोंद झाली आहे याची पडताळणी कार्यालय प्रमुखांनी व सेवापुस्तकात नोंद घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ करण्यात यावी.

- १) मराठी/हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणेबाबत किंवा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिल्याची नोंद.
- २) विभागीय/अर्हताकारी परिक्षा उत्तीर्ण झाल्याची किंवा वयाच्या ४५ वर्षांमुळे सूट देणेत आल्याची नोंद.

- ३) दिनांक १/१/१९८६ व १/१/१९९६ च्या नविन वेतनश्रेणीत वेतन निश्चितीची वेतन पडताळणी पथकाकडून पडताळणीची नोंद. (विकल्पासह)
- ४) भविष्य निर्वाह निर्धीबाबत नामनिर्देशन.
- ५) गट विमा योजनेबाबतचे नामनिर्देशन.
- ६) निवृत्ती वेतन/उपदानाबाबतचे नामनिर्देशन.
- ७) गट विमा योजनेच्या वर्गणीमध्ये वेळोवेळी झालेल्या बदलाची नोंद.
- ८) वेळोवेळी झालेल्या पदोन्नतीमुळे वेतननिश्चितीची नोंद.
- ९) मानिव दिनांकाबाबत (असल्यास) नोंद.
- १०) निलंबन/दिर्घगैरहजेरी नियमीत झाल्याची नोंद.

वरील सर्व बाबी सेवापुस्तक प्राप्त झाल्यावर तात्काळ पडताळणे आवश्यक आहे. या बाबींची नोंद जर परिपूर्ण असेल तर सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेकडून पेन्शन अदालत, लोकआयुक्त, तसेच मॅट किंवा मानवी हक्क आयोगाकडे तक्रारी करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही व सचिवांना अवमान याचिकेस सामोरे जावे लागणार नाही.

३. वरीलप्रमाणे कार्यवाही क्षेत्रीय कार्यालयांकडून तात्काळ हाती घेण्याबाबत सर्व मुख्य अभियंता/परिमंडळीय अधीक्षक अभियंता यांनी संबंधितांना सूचना निर्गमित कराव्यात व त्या त्या कार्यालयाकडे असलेल्या सेवा पुस्तकांच्या सर्व नोंदी दिनांक ३१/१०/२००७ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात व आपल्या अधिपत्याखालील सर्व मंडळे/विभाग इत्यादि येथील सेवापुस्तकांची पडताळणी करण्यांत येवून सर्व नोंदी अद्ययावत करण्यात आल्याची अहवाल सर्व मुख्य अभियंता यांनी शासनास सादर करावी.

४. वर नमूद केल्याप्रमाणे सर्व कार्यवाही पूर्ण केल्यास निवृत्ती विषयक लाभ प्रदान करण्यात अडचणी उद्भवण्याचे प्रमाणांत लक्षणीय घट दिसून येईल तसेच न्यायालयीन प्रकरणे/अवमान याचिका व व्याज प्रदान करण्याच्या रकमेत निश्चितपणे घट होईल. तेव्हा, सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून वरील सूचनांची काटेकोरपणे केली जाईल, याचा आढावा वेळोवेळी सर्व मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी कृपया घ्यावा.



(बी.डी.देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

सर्व मुख्य अभियंता.

व्यवस्थापकीय संचालक, म.रा.र.वि.मं.

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई

सर्व अधीक्षक अभियंते

संचालक, वने व उपवने

संचालक, मुंबई विकास चाळी, मुंबई

सर्व उप सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय,

कार्यासन प्रशासन-२/ प्रशासन-३, रोखशाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय

निवडनस्ती (कार्यासन आस्थापना-२)